

केंद्र शासन पुरस्कृत योजनांसाठी राज्यस्तरीय
व जिल्हास्तरीय दक्षता व सनियंत्रण समितीची
पुर्नरचना.

महाराष्ट्र शासन

ग्राम विकास विभाग

शासन निर्णय क्रमांक: जिग्राप्र-२०१४/प्र.क्र-११२/योजना-५

बांधकाम भवन इमारत, तळमजला

२५, मर्झबान पथ, फोर्ट, मुंबई-४०० ००९.

दिनांक - ०९ मे, २०१६.

वाचा :-

- १) ग्रामविकास व जलसंधारण विभाग, शासन निर्णय क्रमांक: जिग्राप्र-२००९/प्र.क्र.१४८/
योजना-५, दिनांक १२ मार्च, २०१०.
- २) केंद्रिय ग्रामीण विकास मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली यांचे पत्र क्र. Q१३०१६/१/
२०१४/VMC, दिनांक १७ जून, २०१४.
- ३) केंद्रिय ग्रामीण विकास मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली यांचे पत्र क्र. Q१३०१६/१/
२०१४/VMC, दिनांक ८ ऑगस्ट, २०१४.
- ४) केंद्रिय ग्रामीण विकास मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली यांचे पत्र क्र. Q१३०१६/१/
२०१४/VMC, दिनांक ३ सप्टेंबर, २०१४.
- ५) केंद्रिय ग्रामीण विकास मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली यांचे पत्र क्र. Q१३०१६/१/
२०१४/VMC, दिनांक २२ जानेवारी, २०१५.
- ६) केंद्रिय ग्रामीण विकास मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली यांचे पत्र क्र. Q१३०१६/१/
२०१४/VMC, दिनांक १ मे, २०१५.
- ७) केंद्रिय ग्रामीण विकास मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली यांचे पत्र क्र. Q१३०१६/२/
२०१४/VMC, दिनांक ६ जानेवारी, २०१६.
- ८) केंद्र शासनाच्या राज्य व जिल्हा दक्षता व सनियंत्रण समितीच्या मार्गदर्शक सूचना.

प्रस्तावना :-

केंद्रिय ग्रामीण विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या केंद्र पुरस्कृत योजनांची अंमलबजावणी, प्रगती व सनियंत्रण यांचा आढावा घेणे तसेच धोरणात्मक बाबी करिता मार्गदर्शन करण्याकरिता संदर्भाधीन क्रमांक-१ मधील आदेशान्वये राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय दक्षता व सनियंत्रण समितीची पुर्नरचना करण्यात आली होती. तसेच संदर्भाधीन क्रमांक-२ अन्वये केंद्र शासनाने पुरस्कृत कार्यक्रमांच्या सनियंत्रणासाठी यापूर्वी नियुक्त केलेल्या राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय दक्षता व सनियंत्रण समित्या रद्द करण्याबाबत कळविण्यात आले होते. त्याचप्रमाणे संदर्भ क्रमांक-३ अन्वये केंद्र शासनाने सदर समित्यांची पुर्नरचना करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यामुळे राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय दक्षता व सनियंत्रण समिती बरखास्त करून नवीन समिती गठीत करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाच्या विचाराधीन होता.

शासन निर्णय :-

१. केंद्रिय ग्रामीण विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या केंद्र पुरस्कृत कार्यक्रमाच्या अंमलबजावणीवर सनियंत्रण ठेवण्याचे काम अधिक परिणामकारकरित्या करता यावे या हेतुने या समितीची पुर्नरचना करण्याचे केंद्र शासनाने ठरविले आहे. त्यानुसार यापूर्वी स्थापन केलेली उपरोक्त समिती रद्द केलेली असून आता पुर्नरचित राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय दक्षता व सनियंत्रण समित्यांची स्थापना करण्यात येत आहे.
२. केंद्रिय ग्रामीण विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध केंद्र पुरस्कृत योजनांसाठी देण्यात येणाऱ्या शासकिय निधीचा योग्य कारणासाठी वापर होत आहे याची दक्षता घेणे हा समिती स्थापन करण्याचा मुख्य उद्देश आहे. तसेच हे कार्यक्रम मार्गदर्शक सूचनांमध्ये दिलेल्या कार्यपध्दतीनुसार राबविले जात आहेत अथवा नाहीत यावर समिती विशेषत्वाने लक्ष पुरवील. या कार्यक्रमाचा लाभ ग्रामीण भागातील गरीब जनतेस व्हावा, जेणेकरून शासकिय निधीचा योग्य कारणासाठी वापर होईल या करिता योजनांची अपेक्षित उद्दीष्टपूर्ती विहित कालमर्यादेत होईल यादृष्टीने कार्यक्रमाची आखणी करण्याचे कार्य ही समिती करेल. मार्गदर्शक सूचनांनुसार कार्यक्रमाच्या अंमलबजावणीकरिता ही समिती राज्य शासन व केंद्र शासन यात संपर्क व समन्वयाचे कार्य करेल.
३. राज्य व जिल्हा दक्षता सनियंत्रण समिती केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांमधील तरतूदीनुसार गठीत करण्यात यावी.

अ) राज्यस्तरीय दक्षता व सनियंत्रण समितीची रचना :-

१. मा.मंत्री (ग्रामविकास), महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई. - अध्यक्ष
२. मा.मंत्री (महसूल), महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई. - सहअध्यक्ष
३. मा.मंत्री (जलसंधारण), महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई. - सहअध्यक्ष
४. मा.मंत्री (पाणीपुरवठा व स्वच्छता), महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई. - सहअध्यक्ष
५. मा.मंत्री (सामाजिक न्याय व विशेष सहाय्य), महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई. - सहअध्यक्ष
६. मा.राज्यमंत्री (ग्रामविकास), महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई. - सदस्य
७. मा.राज्यमंत्री (सामाजिक न्याय व विशेष सहाय्य), महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई - सदस्य
८. मा.राज्यमंत्री (महसूल), महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई. - सदस्य
९. मा.राज्यमंत्री (जलसंधारण), महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई. - सदस्य
१०. मा.राज्यमंत्री (पाणीपुरवठा व स्वच्छता), महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई. - सदस्य
११. प्रधान सचिव (ग्रामविकास), मंत्रालय, मुंबई. - सदस्य सचिव
१२. केंद्र शासनाकडून नामनिर्देशित केलेले लोकसभा सदस्य :-
 १. मा.श्री. चिंतामण नवश्या वनगा, लोकसभा सदस्य. - सदस्य
 २. मा.श्री. दिलीपकुमार मनसुखलाल गांधी, लोकसभा सदस्य. - सदस्य
 ३. मा.श्री. अनंतराव विठोबा अडसूळ, लोकसभा सदस्य. - सदस्य
 ४. मा.श्री. चंद्रकांत भाऊराव खैरे, लोकसभा सदस्य. - सदस्य

५. मा.श्री. अशोक शंकरराव चव्हाण, लोकसभा सदस्य. - सदस्य
६. मा.श्रीमती. सुप्रिया सदानंद सुळे, लोकसभा सदस्य. - सदस्य
७. मा.श्री. राजू शेट्टी उर्फ देवाप्पा आण्णा, लोकसभा सदस्य. - सदस्य
८. मा.डॉ. सुभाष रामराव भामरे, लोकसभा सदस्य. - सदस्य
- १३. केंद्र शासनाकडून नामनिर्देशित केलेले राज्यसभा सदस्य :-**
१. मा.श्री. राजकुमार धूत, राज्यसभा सदस्य. - सदस्य
२. मा.श्री. विजय जवाहरलाल दर्डा, राज्यसभा सदस्य. - सदस्य
३. मा.श्री. प्रफुल्ल पटेल, राज्यसभा सदस्य. - सदस्य
- १४. राज्य शासनाकडून नामनिर्देशित केलेले विधानसभा सदस्य :-**
१. मा.श्री.लक्ष्मण माधवराव पवार, विधानसभा सदस्य. - सदस्य
२. मा.श्री.आकाश पांडुरंग फुंडकर, विधानसभा सदस्य. - सदस्य
३. मा.श्री.राजन प्रभाकर साळवी, विधानसभा सदस्य. - सदस्य
४. मा.श्री.मोहन माधवराव फड, विधानसभा सदस्य. - सदस्य
५. मा.अॅड.श्रीमती.यशोमती ठाकूर (सोनावणे), विधानसभा सदस्य. - सदस्य
१५. प्रधान सचिव, वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई. - सदस्य
१६. प्रधान सचिव, नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई. - सदस्य
१७. प्रधान सचिव (महसूल), महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई - सदस्य
१८. प्रधान सचिव, सहकार विभाग, मंत्रालय, मुंबई. - सदस्य
१९. प्रधान सचिव, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई. - सदस्य
२०. प्रधान सचिव, सामाजिक न्याय विभाग, मंत्रालय, मुंबई. - सदस्य
२१. प्रधान सचिव, जलसंधारण विभाग. मंत्रालय, मुंबई. - सदस्य
२२. प्रधान सचिव, रोजगार हमी योजना (EGS), नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई. - सदस्य
२३. प्रधान सचिव, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई. - सदस्य
२४. प्रधान सचिव (वने), महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई - सदस्य
२५. प्रधान सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई - सदस्य
२६. प्रधान सचिव (ग्रामीण रस्ते), सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई. - सदस्य
२७. प्रधान सचिव (कृषि), कृषि व पदुम विभाग, मंत्रालय, मुंबई. - सदस्य
२८. प्रधान सचिव (पशुसंवर्धन), कृषि व पदुम विभाग, मंत्रालय, मुंबई. - सदस्य
२९. प्रधान सचिव (मत्स्यव्यवसाय), कृषि व पदुम विभाग, मंत्रालय, मुंबई. - सदस्य
३०. प्रधान सचिव, जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई. - सदस्य
३१. प्रधान सचिव, महिला व बाल कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई. - सदस्य
३२. प्रधान सचिव, कौशल्य विकास व उदयोजगता विभाग, मंत्रालय, मुंबई. - सदस्य
३३. जमाबंदी आयुक्त व संचालक, भूमी अभिलेख, महाराष्ट्र राज्य, पुणे. - सदस्य
३४. चीफ पोष्ट मास्टर, जनरल, महाराष्ट्र सर्कल, जी.पी.ओ.बिल्डींग, मुंबई. - सदस्य
३५. व्यवस्थापकिय संचालक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ. - सदस्य

३६. व्यवस्थापकिय संचालक, महात्मा फूले मागासवर्गीय महामंडळ. - सदस्य
३७. व्यवस्थापकिय संचालक, महिला आर्थिक विकास महामंडळ, मुंबई. - सदस्य
३८. व्यवस्थापकिय संचालक, महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळ, मुंबई. - सदस्य
३९. व्यवस्थापकिय संचालक, आदीवासी विकास महामंडळ, मुंबई. - सदस्य
४०. आयुक्त, महिला व बालविकास विभाग, पुणे. - सदस्य
४१. केंद्र शासन नामनिर्देशित केलेले खादी व ग्रामोदयोग महामंडळाचे प्रतिनिधी. - सदस्य
४२. केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाचा एक प्रतिनिधी. - सदस्य
४३. केंद्र शासनाकडून नामनिर्देशित केलेले अशासकिय सदस्य :-
- अ) डॉ.प्रशांत दत्तात्रय पटवर्धन, जिल्हा-रत्नागिरी - सदस्य
- ब) श्रीमती आभा सिंग, नागपूर. - सदस्य
- क) श्री.आनंद सुरेंद्रकुमार घोडके, खारघर, नवी मुंबई. - सदस्य
- ड) श्री.संतोष नारायण कासले, भांडूप, मुंबई. - सदस्य
४४. केंद्र शासनाकडून नामनिर्देशित नामवंत स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी :-
- अ) हर्षल ग्रामीण विकास बहू संस्था, जिल्हा-चंद्रपूर. - सदस्य
- आ) श्री.ऋषिकेश शिक्षण प्रसारक मंडळ, पनवेल, जिल्हा-रायगड. - सदस्य
४५. व्यवस्थापकीय संचालक, बँक ऑफ महाराष्ट्र, निमंत्रक (SLBC) State Level Bankers Committee. लोकमंगल, १५०१-शिवाजीनगर, पुणे-४. - विशेष निमंत्रक

समितीची कार्ये :-

- केंद्र शासनाच्या ग्रामीण विकास मंत्रालयातर्फे राबविल्या जाणाऱ्या सर्व योजनांचे पर्यवेक्षण व सनियंत्रण करणे.
- या योजनेकरिता उपलब्ध केल्या जाणाऱ्या निधीची तरतूद, वितरण, उपयोजना, शिल्लक रक्कमा इत्यादीवर नियंत्रण करणे.
- योजनांची अंमलबजावणी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार होत आहे याची दक्षता घेणे.
- योजनांची अंमलबजावणी, चुकीच्या वित्तिय नोंदी, निधी अन्यत्र वळविणे इ.बाबत प्राप्त होणाऱ्या तक्रारीबाबत विचार विनियम करून योग्य त्या उपाय योजना करणे.
- योजनांचे लाभ ग्रामीण गरीब जनतेस होईल याची सर्वतोपरी काळजी घेणे.
- केंद्र शासनाकडून समितीस पाठविले जाणारे मुल्यमापन अहवाल, क्षेत्र अधिकाऱ्यांचा अहवालावर विचार विनियम करून आवश्यक त्या उपाय योजना करणे.

ब) जिल्हास्तरीय दक्षता व सनियंत्रण समितीची रचना :-

१. संबंधित जिल्हयाचे लोकसभेत प्रतिनिधीत्व करणारे वरिष्ठ संसद सदस्य - अध्यक्ष
२. अध्यक्षान्वयतिरिक्त जिल्हयातील सर्व संसद सदस्य (लोकसभा) - सहअध्यक्ष
३. राज्यसभेमध्ये राज्याचे प्रतिनिधीत्व करणारे व या समितीमध्ये सदस्य होण्यास

| | |
|--|--------------|
| इच्छुक असलेले (प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वानुसार) केंद्रिय ग्रामीण विकास मंत्रालय यांनी नियुक्त केलेले सदस्य | - सहअध्यक्ष |
| ४. जिल्हयातील सर्व विधानसभा सदस्य | - सदस्य |
| ५. राज्यशासनाचा प्रतिनिधी | - सदस्य |
| ६. अध्यक्ष, जिल्हा परिषद | - सदस्य |
| ७. जिल्हयातील सर्व पंचायत समितीचे सभापती | - सदस्य |
| ८. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद | - सदस्य |
| ९. प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा | - सदस्य |
| १०. समितीच्या अध्यक्षांनी समितीतील इतर संसद सदस्यांच्या विचार विनिमयाने नामनिर्देशित केलेले एका नामवंत स्वयंसेवी संस्थेचा एक प्रतिनिधी | - सदस्य |
| ११. जिल्हाधिकारी यांनी नामनिर्देशित केलेले समाजकार्य, समाजशास्त्र या क्षेत्रातील एक तज्ञ व्यक्ती | - सदस्य |
| १२. समितीच्या अध्यक्षांनी समितीतील इतर संसद सदस्यांशी केलेल्या विचार-विनीमयानुसार नामनिर्देशित केलेले अनु.जाती, अनु.जमाती व महिला यांचे प्रत्येकी एक प्रतिनिधी - | - सदस्य |
| १३. जिल्हयातील अग्रणी बँक | - सदस्य |
| १४. वरिष्ठ अधीक्षक / अधीक्षक, पोष्ट विभाग | - सदस्य |
| १५. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी | - सदस्य |
| १६. जिल्हाधिकारी, | - सदस्य सचिव |

विविध कार्यान्वयीन यंत्रणांचे कार्यालय प्रमुख (उदा.सार्वजनिक बांधकाम विभाग, पाणीपुरवठा, पाटबंधारे, वने, कृषि इ.) समितीस सहकार्य करतील.

अध्यक्षांच्या अनुपस्थितीत उपस्थित असलेले सहअध्यक्ष सर्व संमतीने बैठकीकरीता एका सहअध्यक्षांची अध्यक्ष म्हणून निवड करतील.

समितीची कार्ये :-

- जिल्हयात केंद्रिय ग्रामीण विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध केंद्र पुरस्कृत योजनांच्या अंमलबजावणीचे संनियंत्रण करणे तसेच निधीचा योग्य कारणासाठी वापर होत आहे याची दक्षता घेणे.
- केंद्रिय ग्रामीण विकास मंत्रालय व राज्य शासन यांचेशी संपर्क राखणे व समन्वय राखणे.
- सर्व योजना केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार राबविल्या जात आहेत किंवा नाही यावर लक्ष ठेवणे.
- निर्धारित उद्दिष्टपूर्ती होण्याकरीता अंमलबजावणीच्या प्रगतीचा पाठपुरावा करणे तसेच उपलब्ध स्रोतांचा नियोजनपूर्वक वापर व प्रकल्पाची साध्यपूर्ती याकरीता आवश्यक ते संनियंत्रण करणे.
- प्रकल्पांच्या अंमलबजावणीतील अनियमितताबाबत तसेच लाभार्थ्यांची अयोग्य निवड, चुकीच्या नोंदी, निधी अन्यत्र वळविणे इ.बाबतच्या तक्रारीबाबत विचार विनिमय करणे व

त्याबाबत कार्यवाही करणे या करीता समितीला आवश्यक वाटेल त्या सर्व कागदपत्रांची मागणी करणे व त्यांची तपासणी करणे यांचा अधिकार राहिल. समिती चौकशीकरीता त्यांस आवश्यक वाटेल अशी सर्व प्रकरणे जिल्हाधिकारी / मुख्य कार्यकारी अधिकारी / प्रकल्प संचालक यांचेकडे सोपवू शकेल किंवा प्रचलित नियमानुसार योग्य ती कार्यवाही करण्याची शिफारस करू शकेल. अशी कार्यवाही त्यांच्याकडे सोपविल्यापासून ३० दिवसांचे आंत करणे आवश्यक राहिल.

- वित्तीय अनियमितता, निधीच्या चुकीच्या नोंदी, निधी अन्यत्र वळविणे इ.बाबी टाळण्याकरीता आवश्यक ते प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे तसेच लाभार्थ्यांची निवड मार्गदर्शक सुचनांनुसार होत आहे याची दक्षता (preventive vigilance) घेणे.
- जिल्हा दक्षता व संनियंत्रण समितीच्या सदस्य सचिवांनी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांमधील परिशिष्ट-II (A) ते II (T) मधील विविध प्रपत्रातील माहिती समितीच्या बैठकीत उपलब्ध करून देण्यात यावी.
- केंद्र शासनाच्या ग्रामीण विकास मंत्रालयाकडून पुरस्कृत केलेल्या योजनांच्या संनियंत्रणाचे काम ही समिती करेल यामध्ये प्रामुख्याने खालील बाबींचा समावेश असेल.
अ) निधीची तरतूद, केंद्र शासन व राज्य शासन यांचेकडून वितरीत केलेले निधी, उपाययोजना व शिल्लक रक्कम या सर्व टप्प्यांचे निरीक्षण करणे.
आ) विविध योजनांमधील कामांचे संनियंत्रण करणे यामध्ये पुढील योजनांचा समावेश राहिल.
 १. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (MGNREGA) :- कामांची योग्य निवड व अंमलबजावणी, लाभार्थ्यांची योग्य निवड, धान्याची उचल करणे व धान्याचे कॅशकांपोन्टचे वितरण करणे.
 २. दिन दयाळ अंत्योदय योजना / राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान (NRLM) :- वैयक्तिक लाभार्थ्यांची तसेच बचतगटांची निवड करणे, योग्य ते व्यवसाय निवडणे, अनुदान व कर्ज यांचे योग्य वितरण करणे. विशेष प्रकल्पाची निवड करणे, तसेच वित्तीय संस्थाबरोबर समन्वय राखणे.
 ३. प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) / इंदिरा आवास योजना (IAY) :- लाभार्थ्यांची निवड करणे, त्यांना अर्थसहाय्य देणे तसेच बांधकामाच्या प्रगतीवर लक्ष ठेवणे.
 ४. प्रधानमंत्री ग्रामसडक योजना (PMGSY):- कामाची निवड, अंमलबजावणी करणे तसेच कामाचा दर्जा, निधीचे व्यवस्थापन यावर लक्ष ठेवणे.
 ५. एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम (IWMP) :- या योजनेंतर्गत असलेले पाणलोट विकास कार्यक्रम, प्रकल्प निवड, प्रकल्प अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांची निवड व कामाची अंमलबजावणी यांचे संनियंत्रण.
 ६. राष्ट्रीय भूमी अभिलेख आधुनिकीकरण (NLRMP) :- जिल्हयातील कामाच्या प्रगतीवर लक्ष ठेवणे.

७. राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम (NRDWP) / DILRMP :- कव्हरेज ऑफ पॉप्युलेशन, कव्हरेज ऑफ हॅबीटेशन पाण्याची उपलब्धता व दर्जा.
८. स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) (SBM-G) :- संपूर्ण स्वच्छता अभियानातर्गत कामकाजाचा आढावा, कामाची व्याप्ती व दर्जा.
९. राष्ट्रीय सामाजिक सहाय्यता कार्यक्रम (NSAP) :- लाभार्थ्यांची निवड व निवृत्ती-वेतन वाटप करणे.
१०. उपरोक्त योजनाव्यतिरिक्त ग्रामीण विकास मंत्रालयाकडून पुरस्कृत अन्य योजना.

केंद्र शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता, पंचायत राज, आदीवासी विकास व ग्रामीण विद्युतीकरण विभागाच्या कार्यक्रमाचा आढावा घेण्यात यावा.

४. **बैठकीची संख्या :-** मा.खासदार व मा.आमदार यांच्यासह सर्व सदस्यांना बैठकीची पुरेशी पूर्व सूचना दिल्यानंतर राज्य व जिल्हा दक्षता व सनियंत्रण समितीची बैठक प्रत्येक तिमाहीमध्ये किमान एकवेळेस आयोजित करणे आवश्यक राहिल. तसेच समितीचे सर्व सदस्य नामनिर्देशित केले नसतील तरी समितीची बैठक आयोजित करता येईल.

सदर समितीची बैठक आयोजित करण्याची वैयक्तिक जबाबदारी सदस्य सचिव यांची राहिल.

५. **विषयसूची, बैठकीचे वेळापत्रक, उपस्थित मुदयांवरील कार्यवाहीबाबत, समन्वयन कार्यपध्दती, राज्य व जिल्हा दक्षता सनियंत्रण समितीच्या बैठकीसाठीचा खर्च व इतर अनुषंगिक बाबी :-**

वरील बाबीसंदर्भात केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांमधील सूचनानुसार कार्यवाही करण्यात यावी.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक क्रमांक २०१६०५०९१६५५३७७४२० असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(व्ही.व्ही.गुजर)

उपसचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा.राज्यपाल यांचे सचिव, महाराष्ट्र राज्य, मलबार हिल, मुंबई.
२. मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई ३२.

३. मा.मंत्री (ग्रामविकास), महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई-३२.
४. मा.मंत्री (महसूल), महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई-३२.
५. मा.मंत्री (जलसंधारण), महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई-३२.
६. मा.मंत्री (पाणीपुरवठा व स्वच्छता), महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई-३२.
७. मा.मंत्री (सामाजिक न्याय व विशेष सहाय्य), महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई-३२.
८. मा.राज्यमंत्री (ग्रामविकास), महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई-३२.
९. मा.राज्यमंत्री (सामाजिक न्याय व विशेष सहाय्य), महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई-३२.
१०. मा.राज्यमंत्री (महसूल), महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई-३२.
११. मा.राज्यमंत्री (जलसंधारण), महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई-३२.
१२. मा.राज्यमंत्री (पाणीपुरवठा व स्वच्छता), महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई-३२.
१३. मा.श्री. चिंतामण नवश्या वनगा, लोकसभा सदस्य, मंत्रालय, मुंबई-३२.
१४. मा.श्री. दिलीपकुमार मनसुखलाल गांधी, लोकसभा सदस्य, मंत्रालय, मुंबई-३२.
१५. मा.श्री. अनंतराव विठोबा अडसूळ, लोकसभा सदस्य, मंत्रालय, मुंबई-३२.
१६. मा.श्री. चंद्रकांत भाऊराव खैरे, लोकसभा सदस्य, मंत्रालय, मुंबई-३२.
१७. मा.श्री. अशोक शंकरराव चव्हाण, लोकसभा सदस्य, मंत्रालय, मुंबई-३२.
१८. मा.श्रीमती. सुप्रिया सदानंद सुळे, लोकसभा सदस्य, मंत्रालय, मुंबई-३२.
१९. मा.श्री. राजू शेट्टी उर्फ देवाप्पा आण्णा, लोकसभा सदस्य, मंत्रालय, मुंबई-३२.
२०. मा.डॉ. सुभाष रामराव भामरे, लोकसभा सदस्य, मंत्रालय, मुंबई-३२.
२१. मा.श्री. राजकुमार धूत, राज्यसभा सदस्य, मंत्रालय, मुंबई-३२.
२२. मा.श्री. विजय जवाहरलाल दर्डा, राज्यसभा सदस्य, मंत्रालय, मुंबई-३२.
२३. मा.श्री. प्रफुल्ल पटेल, राज्यसभा सदस्य, मंत्रालय, मुंबई-३२.
२४. सर्व जिल्हयातील मा.संसद सदस्य व मा.राज्यसभा सदस्य, महाराष्ट्र राज्य.
२५. मा.श्री.लक्ष्मण माधवराव पवार, विधानसभा सदस्य, मंत्रालय, मुंबई-३२.
२६. मा.श्री.आकाश पांडुरंग फुंडकर, विधानसभा सदस्य, मंत्रालय, मुंबई-३२.
२७. मा.श्री.राजन प्रभाकर साळवी, विधानसभा सदस्य, मंत्रालय, मुंबई-३२.
२८. मा.श्री.मोहन माधवराव फड, विधानसभा सदस्य, मंत्रालय, मुंबई-३२.
२९. मा.अॅड.श्रीमती.यशोमती ठाकूर (सोनावणे), विधानसभा सदस्य, मंत्रालय, मुंबई-३२.
३०. सर्व जिल्हयातील मा.विधानसभा सदस्य व मा.विधानपरिषद सदस्य, महाराष्ट्र राज्य.
३१. मा.मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई-३२.
३२. प्रधान सचिव, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई.
३३. प्रधान सचिव, सामाजिक न्याय विभाग, मंत्रालय, मुंबई.
३४. प्रधान सचिव, जलसंधारण विभाग. मंत्रालय, मुंबई.
३५. प्रधान सचिव, रोहगार हमी योजना, मंत्रालय, मुंबई.
३६. प्रधान सचिव, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
३७. प्रधान सचिव (महसूल), महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई.

- ३८.प्रधान सचिव, नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ३९.प्रधान सचिव, वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ४०.प्रधान सचिव (वने), महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ४१.प्रधान सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ४२.प्रधान सचिव, रोजगार व स्वयंरोजगार विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ४३.प्रधान सचिव (ग्रामीण रस्ते), सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ४४.प्रधान सचिव (कृषि), कृषि व पदुम विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ४५.प्रधान सचिव (पशुसंवर्धन), कृषि व पदुम विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ४६.प्रधान सचिव (मत्स्यव्यवसाय), कृषि व पदुम विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ४७.प्रधान सचिव, जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ४८.प्रधान सचिव, सहकार विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ४९.प्रधान सचिव, महिला व बाल कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ५०.प्रधान सचिव, कौशल्य, विकास व उदयोजगता विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ५१.सचिव, केंद्रिय ग्रामीण विकास मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली.
- ५२.अध्यक्ष, जिल्हा परिषद (सर्व).
- ५३.सभापती, पंचायत समिती (सर्व).
- ५४.संचालक, माहिती व जनसंपर्क संचालनालय, मंत्रालय, मुंबई.
- ५५.उप सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई.
- ५६.महालेखापाल, (लेखापरिक्षा), महाराष्ट्र १ / २, मुंबई/नागपूर.
- ५७.महालेखापाल, (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र १ / २, मुंबई/नागपूर.
- ५८.संचालक, अर्थ व सांखिकी संचालनालय, मुंबई.
- ५९.संचालक, लेखा व कोषागारे संचालनालय, मुंबई.
- ६०.व्यवस्थापकीय संचालक, बँक ऑफ महाराष्ट्र, निमंत्रक (SLBC) State Level Bankers Committee, लोकमंगल, १५०१-शिवाजीनगर, पुणे-४.
- ६१.आयुक्त, महिला व बाल विकास, पुणे.
- ६२.आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, नवी मुंबई.
- ६३.मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, तथा नोडल अधिकारी (SAGY), ५ वा मजला, दक्षिण विभाग (एसबीआय), सिडको भवन, सी.बी.डी. बेलापूर, नवी मुंबई.
- ६४.संचालक, राज्य व्यवस्थापन कक्ष-ग्रामीण गृहनिर्माण, दक्षिण विभाग (एसबीआय), सिडको भवन, सी.बी.डी. बेलापूर, नवी मुंबई.
- ६५.जमाबंदी आयुक्त व संचालक, भूमी अभिलेख, महाराष्ट्र राज्य, पुणे.
- ६६.व्यवस्थापकीय संचालक, महिला आर्थिक विकास महामंडळ, मुंबई.
- ६७.व्यवस्थापकीय संचालक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, मुंबई.
- ६८.व्यवस्थापकीय संचालक, महात्माफुले मागासवर्गीय विकास महामंडळ, मुंबई.

६९. व्यवस्थापकीय संचालक, आदिवासी विकास महामंडळ, मुंबई.
७०. व्यवस्थापकीय संचालक, खादी ग्रामोद्योग आयोग, चौथा मजला, रॉयल इन्शुरन्स बिल्डींग, जे.टी.रोड, चर्चगेट, मुंबई.
७१. विभागीय आयुक्त, आयुक्त कार्यालये (सर्व).
७२. जिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालये (सर्व).
७३. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व).
७४. उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व).
७५. प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा (सर्व).
७६. डॉ. प्रशांत दत्तात्रय पटवर्धन, जिल्हा-रत्नागिरी, अशासकिय सदस्य.
७७. श्रीमती. आभा सिंग, नागपूर, अशासकिय सदस्य.
७८. श्री. आनंद सुरेंद्रकुमार घोडके, खारघर, नवी मुंबई, अशासकिय सदस्य.
७९. श्री. संतोष नारायण कासले, भांडूप, मुंबई, अशासकिय सदस्य.
८०. हर्षल ग्रामीण विकास बहू संस्था, जिल्हा-चंद्रपूर, स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी.
८१. श्री. ऋषिकेश शिक्षण प्रसारक मंडळ, पनवेल, जिल्हा-रायगड, स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी.
८२. ग्रामविकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई (सर्व कार्यासने).
८३. निवड नस्ती (कार्यासन-योजना-५)

-----xxx-----